

October 25, 2025

To, BSE Limited 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001.

Scrip Code: 534623 | ISIN: INE524N01014

<u>Subject: Newspaper Advertisement of the Unaudited Financial Results for the Second Quarter</u> and Half Year ended September 30, 2025

Dear Sir/Ma'am,

Please find enclosed herewith the copy of newspaper advertisement of the Unaudited Financial Results for the Second Quarter and Half Year ended September 30, 2025, in the English National daily "Business Standard" and Marathi daily "Mumbai Pratahkal" dated October 25, 2025.

Kindly note the same and acknowledge the receipt.

Thanking you, Yours Truly

For Jupiter Infomedia Limited

Umesh Vasantlal Modi Chairman & Managing Director DIN: 01570180

Encl.: As above

336, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai 400053. India.
Tel: 91-22-61979000, 26341691 / 92 / 93 Fax: 91-22-26341693 E-mail: jupiter@jimtrade.com Website: www.jupiterinfomedia.com CIN No.: __22200MH2005PLC152387







APPOINTMENTS



Financial Services Institutions Bureau

An Autonomous Body of Government of India invites applications for the position of

Managing Director and Chief Executive Officer

Canara Bank

For details of Age, Experience/ Service Requirements and other eligibility terms and conditions, please see the advertisement on https://fsib.org.in/under the "Vacancies & Recommendations" tab.

The previous advertisement published for this position on June 23, 2025 stands cancelled. Candidates who had applied earlier, must submit fresh applications, upon satisfying themselves about the revised eligibility criteria and other conditions

How to apply: Interested candidates can apply online through the link available on https://fsib.org.in/ under the "Vacancies & Recommendations" tab or directly at https://www.research.net/r/ canarabankmdceo-re2025

Last date of receipt of application: 5:00 pm on 20-November-2025

Note: Further details including corrigendum, if any, shall be published only on the Bureau's website.

.....



NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD. Registered Office: Exchange Plaza, C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, Maharashtra, India

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the following Trading Members of the National Stock

Exchange of India Ltd. (Exchange) have requested for the surrender of its trading membership of the Exchange:							
Sr. No	Name of the Trading Member	SEBI registration number	Last Date for filing complaints				
1.	FORTUNE CAPITAL MARKET	INZ000278225	December 25, 2025				

The constituents of the above-mentioned Trading Members are hereby advised to lodge immediately complaints, if any, against the above mentioned trading members on or before the last date for filing complaints as mentioned above and no such complaints flied beyond this period will be entertained by the Exchange against the above mentioned trading members and it shall be deemed that no such complaints exist against the above mentioned trading members or such complaints, if any, shall be deemed to have been waived. The complaints filed against the above-mentioned trading member will be dealt with in accordance with the Rules, Bye-laws and Regulations of the Exchange/ NCL. The complaints can be filed online at https://www.nseindia.com/invest/file-a-complaint-online. Alternatively, the complaint forms can be downloaded from https://www.nseindia.com/invest/download-complaint-form-for-offline-registration or may be obtained from the Exchange office at Mumbai and also at the Regional Offices. The constituents of the above-mentioned Trading Members are hereby advised to

Place: Mumbai Date: 25.10.2025 Vice Presiden

Compliance Officer

DIN: 05199526



Balkrishna Industries limited

CIN: L99999MH1961PLC012185 Regd. Office: - B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Chhatrapati Sambhajinagar - 431136, Maharashtra, India. Tel No. +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99 Website: www.bkt-tires.com E-mail: shares@bkt-tires.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable rules thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has fixed Friday, 7th November, 2025 as record Date for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of 2nd Interim Dividend on equity shares for the financial year 2025-26 to be declared, i any, at the Board Meeting of the Company to be held on Friday, the 31 October, 2025. The said 2nd Interim Dividend shall be credited/ dispatche within 30 days from the date of declaration as per applicable provisions of Companies Act, 2013 to such Shareholders as on record date.

The said notice may be accessed on the Company's website at www.bkttires.com and also on the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Balkrishna Industries Limited Vipul Shah Director & Company Secretary &

Date: 24th October, 2025

JUPITER INFOMEDIA LIMITED CIN: 122200MH2005FLC152387

Regd. Off.: 336 Laxmi Plaza, Laxmi Ind. Estate, New Link Road, Andheri West, Mumbai-400053; ali: jupiter@jimtrade.com; Web: www.jupiterinfomedia.com; TEL: 91-22-61979000, 26341691/92/9:

	EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER 2025							
S	r. o. Particulars	Quarter ended 30.09.2025 Unaudited	Nine Months ended 30.09.2025 Unaudited	Quarter ended 30.09.2024 Unaudited				
ľ	Total income from operations (net)	87.59	250.30	65.55				
Œ	Net Profit before Tax & Exceptional items	(49.84)	193.24	782.40				
į	Net Profit before tax and after Exceptional items	(49.84)	193.24	782.40				
4	Net Profit after tax	(50.40)	160.96	597.10				
Ŀ	Total Comprehensive Income for the period.	(50.40)	160.96	597.10				
(Paid-up Equity Share Capital	1002.00	1002.00	1002.00				
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1604.90	1604.90	1286.28				
ΙE	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs. 10/- each)	(0.42)	0.90	3.38				

N(R	NOTES: 1. EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RS. In Lakhs)						
Sr. No.	Quarter ended Nine Months Quarter						
1	Total income from operations (net)	(0.17)	(0.30)	(0.42)			
2	Net profit before tax	(16.38)	(3.45)	(25.79)			
3	Net profit after tax	(12.62)	(2.43)	(24.99)			
4	Total comprehensive Income for the period.	(12.62)	(2.43)	(24.99)			
	O. The above is an extract of the datalled format of Occated Figure 21 December Florida (the fire Charle)						

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above extract of the Quarterly Financial Results as filed with the Stock Exchange is available on the website of the Stock Exchange and the Company at www.bseindia.com & www.jupiterinfomedia.com
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 24, 2025. The Company's Statutory Auditors have expressed an unmodified opinion of the aforesaid results.
- # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss i accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

For and on behalf of the Boar

Umesh Mod Chairman & Managing Director

Engineering Services

IL&FS Engineering and Construction Company Limited

CIN: L45201TG1988PLC008624 legd. Office: D.No.8-2-120/113, B-Block,1st Floor, Sanali Info Park, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad - 500033 h: 040-40409333; Fax: 040-40409444; Email: cs@ilfsengg.com; Web: www.ilfsengg.cor

NOTICE TO SHAREHOLDERS SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Further to our newspaper advertisement dated 24th July, 2025, and as a part of ongoing bi-monthly communications, shareholders are again informed that in term of SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97, dated July 02, 2025 a special window for physical shareholders to submit re-lodgment requests for the transfer of shares has been opened for a period of six months, from July 07, 2025 to January 06, 2026. This facility is applicable to cases where original share transfe requests were lodged prior to April 01, 2019 and were returned or rejected due to deficiencies in documentation process or any other reason. The shares re-lodged for transfer will be processed only in dematerialization form during this window.

The notice in respect of special window has also been placed on the website of the Company which can be accessed at https://ilfsengg.com/Document/ShareTransfer

Eligible shareholders may submit their transfer requests along with the requisite documents to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) at KFIN Technologies Limited, Selenium Building, Tower No. B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500032, Telangana, India, Contact No: 1800 3094 001, Email address: einward.ris@kfintech.com within stipulated period

Name of the Shareholder

MR.VINODRAI V CHHAPIA (Deceased)

DOLLY A CHHAPIA

MR.ABHAY V CHHAPIA

For IL&FS Engineering and Construction Company Limited

Date: 23rd October, 2025 Place: Gurugram

DIAGEO

Folio No.

01 MS015077

Place: Bengaluru

Dated: October 24, 2025

No

Date: 24/10/2025

Rajib Kumar Routray Company Secretary & Compliance Officer

UNITED SPIRITS LIMITED

Corporate Identity Number: L01551KA1999PLC024991

Regd. Office: 'UB Tower', #24, Vittal Mallya Road, Bengaluru - 560 001, Kamataka, India.

Tel: +91 80 2221 0705 | Fax: +91 80 2225 5253

Email: investor.india@diageo.com | Website: www.diageoindia.com

No. of

375

Certificate

Number

774

Distinctive Nos

720088351 - 72008872

(₹ in Lakhs)

For UNITED SPIRITS LIMITED

Pragya Kaul

Company Secretary and Compliance Officer

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the Company has received requests from the following shareholder(s) for issuance of Letter of

The public are hereby advised against dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has/ have any claim(s) in respect of the said share certificates are requested to lodge such claim(s) along with all documentary evidences with the Company at its Registered Office within 7 (seven) days of publication of this notice, after which no claim(s) will be entertained, and the Company shall proceed to issue a Letter of Confirmation in accordance with applicable SEBI regulations.

Confirmation in lieu of Original Share Certificate(s) reported to have been lost/misplaced. The share certificate(s) mer

hereunder are therefore deemed to be cancelled and no transactions thereon would be recognized by the Company:

RAVI KUMAR DISTILLERIES LIMITED

CIN: L51909PY1993PLC008493 Regd. Office: C-9 & 10, Industrial Estate, 2nd Main Road Thattanchavady, Puducherry - 605 009. Ph: 0413-2244007, 2248888, 2248887 E-mail: cs@ravikumardistilleries.com Website: www.ravikumardistilleries.com

NOTICE OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice is hereby given to inform that in order to facilitate ease of investing fo investors and to secure the rights of investors in the securities which were purchased by them, SEBI vide its circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P, CIR/2025/97dated 02nd July, 2025 has opened a special window only fo re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of 01st April, 2019 and rejected/returned/not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise, for a period of six months from 07th July, 2025 till 06th January, 2026.

Investors who have missed the earlier deadline of 31st March 2021, an encouraged to take advantage of this opportunity.

During this period, the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Listed Company/RTA, as on date) shall be issued only in demat mode. Due process shall be followed for such transfer cum-demat requests.The Company and the RTA have formed focused team to attend such requests.

The eligible investors can submit their requests along with requisite document to the Company or RTA of the Company at below mentioned address.

In case of any queries or any clarification/assistance in this regard, the concerned investors are requested to contact to the Company/ KFi Technologies Limited:

RAVI KUMAR DISTILLERIES LIMITED

Regd. Off.: C-9, C-10, Industrial Estate, 2nd Main Road, Thatthanchavady, Puducherry-605009. Tel.: 0413-2244007.

Email: cs@ravikumardistilleries.com Registrar and Transfer Agent:

KFin Technologies Limited

Karvy Selenium, Tower- B, Plot No. 31 & 32, Financial District. Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad, Telangana - 500032. Tel: 040-67162222. Toll-free number: 18003094001 E-mail: einward.ris@kfintech.com

For Ravi Kumar Distilleries Limited

Place : Puducherry Date: 24.10.2025

Manohar Waman Oak Company Secretary & Compliance Officer



Business Standard Insight Out

GREAVES FINANCE LIMITED

CIN: U29299MH1958PLC011250 Registered Office: Unit No. 1A, 5th Floor, Tower 3, Equinox Business Park, LBS Marg, Kurla West, Mumbai 400 070, India Email ID: compliance@evfin.co Website: https://www.evfin.co/

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30[™] SEPTEMBER 2025

In Compliance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") the Board of Directors of the Greaves Finance Limited ("Company") at its meeting held on Friday, 24th October, 2025 approved the un-audited financial results for the quarter and half year ended 30th September, 2025 ("Results").

The Results, along with the limited review report by Nayan Parikh & Co., Statutory Auditor of the Company are available on website of the Company at https://evfin.co/board-meeting and on website of the BSE Limited at www.bseindia.com.

In Compliance with Regulation 52 of the SEBI Listing Regulations, we hereby notify that the same can also be accessed by scanning the following Quick response



For Greaves Finance Limited

Mr. P.B. Sunil Kumar **Executive Director & CEO** DIN: 02911135

TYPE OF RESOLUTION

Special Resolution

Place: Bangalore Date : October 24, 2025

IRIS Business Services Limited

Registered Office: T-231, Tower 2, 3rd Floor, International Infotech Park, Vashi Station, Vashi, Navi Mumbai - 400703, Maharashtra, India Tel: +91 22 67231000, Email: cs@irisbusiness.com, Website: www.irisbusiness.com, Fax: +91 22 2781 4434 CIN: L72900MH2000PLC128943

POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION TO MEMBERS

NOTICE is hereby given that IRIS Business Services Limited ("the Company") is seeking approval of its Members ("the Members or the Shareholders") on the following resolution through postal ballot by voting only through electronic means ("remote e-voting"):

SR. NO.	DESCRIPTION OF THE RESOLUTION					
1.	Approval for change of name of the Company from					
	"IRIS Business Services Limited" to "IRIS RegTech					
	Solutions Limited" and consequent amendment of					
	Memorandum of Association and Articles of					
	Association of the Company					

The Postal Ballot Notice ("Notice") is available on the website of the Company at www.irisbusiness.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice will also be available and may be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

Pursuant to Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India ("SS-2"), each as amended, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for conducting postal ballot process through e-voting vide various MCA Circulars, the Company is providing remote e-voting facility to all its Members to enable them to cast their votes electronically on the resolution set forth in the Notice instead of submitting the physical Postal Ballot

The Company has, on Friday, October 24, 2025, completed dispatch of the Postal Ballot Notice seeking approval of the Members of the Company by e-mail only to the Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as received from NSDL, Central Depository Services (India) Limited ("CDSL") and MUFG Intime India Private Limited, Company's Registrar and Transfer Agent ("RTA") and whose e-mail addresses are available with the Company as on Friday, October 17, 2025 ("Cut-off date"). The voting rights shall also be reckoned on the paid-up value of shares registered in the name(s) of the Members as on the Cut-off date. Accordingly, a physical copy of the Notice along with Postal Ballot Form and prepaid business reply envelope, have not been sent to the Members for this postal ballot event.

The Company has engaged the services of NSDL for providing remote e-voting facilities to the Members, enabling them to cast their vote electronically and in a secure manner. The remote e-voting will commence on Saturday, October 25, 2025 at 9:00 a.m. (IST) and shall end on Sunday, November 23, 2025 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting facility will be disabled by NSDL immediately thereafter and will not be allowed beyond the said date and time. Members are requested to record their Assent (FOR) or Dissent (AGAINST) through the remote e-voting process not later than 5:00 p.m. (IST) on Sunday, November 23, 2025. During this period, Members of the Company holding shares either in physical or electronic form as on the Cut-off date shall cast their vote electronically. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up Equity Share capital of the Company as on the Cut-off date. Once the vote on the Resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

The procedure to register email address with the RTA and the procedure of remote e-voting is provided in the 'Notes' section of the Notice.

The Board of Directors has appointed Mr. Rishit Shah (Membership No. FCS - F9522, C. P. No. 26870) of M/s. Rishit Shah & Co., Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair and transparent manner.

The Results of the e-voting conducted through Postal Ballot (through the remote e-voting process) along with the Scrutinizer's Report will be announced on or before Monday, November 24, 2025. The same will be displayed on the website of the Company: www.irisbusiness.com, the website of NSDL: www.evoting.nsdl.com and shall also be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the Company's Equity Shares are listed. The Results shall also be displayed on the notice board at the Registered Office of the Company.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager - NSDL or Mr. Amit Vishal, Deputy Vice - President at evoting@nsdl.com

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular, the manner of casting vote through remote e-voting.

Place: Vashi, Navi Mumbai Date: Friday, 24th October, 2025 Registered Office:

CIN: L72900MH2000PLC128943

T-231, Tower 2, 3rd Floor, International Infotech Park, Vashi Station, Vashi, Navi Mumbai - 400703, Maharashtra, India

Tel. No.: +91 22 67231000, Fax: +91 22 27814434 Website: www.irisbusiness.com

E-mail: cs@irisbusiness.com

For IRIS Business Services Limited Santoshkumar Sharma

By Order of the Board of Directors

Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No.: ACS 35139

NACL Industries Limited

Regd. Office: Plot No.12-A, "C" Block, Lakshmi Towers, No.8-2-248/1/7/78, Nagarjuna Hills, Punjagutta, Hyderabad-500082, Telangana State, India. Phone: 040-24405100, Fax: 040-23358062, E-mail: info@naclind.com, Website:www.naclind.com

Extract of the Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half-year ended 30 September 2025

ı		Standalone			Consolidated						
SI. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Half year ended	Half year ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Half year ended	Half year ended	Year ended
ı			30.09.2024					30.09.2024			31.03.2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	44,755	45,009	88,832	78,778	1,26,177	45,690	44,369	90,643	77,144	1,24,256
2	Net Profit/ (loss) for the period (before Tax & Exceptional and/or Extraordinary items)	2,739	1,965	4,673	(463)	(12,576)	2,390	2,030	4,182	(682)	(14,850)
3	Net Profit/ (loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	1,711	1,965	3,645	(463)	(9,650)	645	2,030	2,437	(682)	(11,924)
4	Net Profit/ (loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	1,260	1,444	2,690	(383)	(7,308)	255	1,490	1,559	(590)	(9,213)
5	Total Comprehensive Income/(loss) for the period [Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(loss) (after tax)]		1,441	2,636	(421)	(7,627)	219	1,489	1,505	(626)	(9,532)
6	Paid-up equity share capital (Face value of ₹ 1 per equity share)	2,014	1,994	2,014	1,994	2,012	2,014	1,994	2,014	1,994	2,012
7	Other Equity			-		44,136				-	40,694
8	Earnings per Share										
a)	Basic	0.63	0.72	1.34	(0.19)	(3.66)	0.13	0.75	0.77	(0.30)	(4.62)
b)	Diluted	0.62	0.72	1.33	(0.19)	(3.66)	0.13	0.75	0.77	(0.30)	(4.62)
I											

NOTE:

- The above unaudited Standalone and Consolidated Financial results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 24 October 2025. The Statutory Auditors have issued an unmodified conclusion on financial results for the quarter and half-year
- Pursuant to (i) share purchase agreement dated 12 March 2025 among Coromandel International Limited ("CIL"), KLR Products Limited, Mrs. Kanumuru Lakshm Raju and Bright Town Investment Advisor Private Limited ("Promoter SPA"); (ii) share purchase agreement dated 12 March 2025 among CIL and M/s. Agro Life Science Corporation; (iii) share purchase agreement dated 12 March 2025 among CIL and M/s. Krishi Rasayan Exports Private Limited; and (iv) the mandatory oper offer made by CIL to the public shareholders of NACL in accordance with the provisions of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 ("Takeover Regulations"), CIL has acquired in aggregate 10,69,12,581 equity shares of NACL representing 53.08% of the voting share capital of NACL. Consequently, CIL has acquired control of NACL and became the promoter of NACL and NACL has become a subsidiary of CIL with
- The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half-year ended 30 Septembe 2025 filed with BSE Limited & NSE Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half-year ended 30 September 2025 is available on the website of BSE & NSE Limited and Company's website at www.naclind.com



Sd/-

Managing Director & **Chief Executive Officer**





















By Order of the Board Dr. Raghuram Devarakonda

Place: Mumbai

effect from 8 August 2025.

Date : October 24, 2025





Place: Hyderabad

चीनच्या सोलर मार्केटमध्ये भारताची दमदार एन्ट्री; आईनॉक्स सोलरने केला ७,००० कोटींचा करार

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) : भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. INOXGFL ग्रुपच्या अंतर्गत असलेली भारतीय कंपनी Inox Solar हिने चीनच्या अग्रगण्य सौर ऊर्जा कंपनी Technology सोबत तब्बल ७,००० कोटींचा करार केला आहे. या करारानुसार पुढील तीन वर्षांत Inox Solar, Longi कंपनीला 5 गीगावॅट (GW) क्षमतेचे सोलर मॉड्यूल्स पुरवणार आहे.

ही भागीदारी भारताच्या सौर उद्योगासाठी केवळ मोठी झेप नाही, तर जगभर भारताच्या 'मेड इन इंडिया' उत्पादन क्षमतेवर वाढत चाललेल्या

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) :

टाटा समुहात सुरू असलेल्या अंतर्गत

मतभेदांच्या पार्श्वभूमीवर आता एक मोठी

घडामोड समोर आली आहे. टाटा ट्रस्टने

त्यांच्या तीन प्रमुख धर्मादाय संस्थांमध्ये मेहली

मिस्त्री यांची पुन्हा एकदा विश्वस्त म्हणून

नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. इतकेच

नव्हे, तर त्यांना आजीवन विश्वस्त बनवण्याची

ऑफरही देण्यात आली आहे. सूत्रांच्या

माहितीनुसार, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी

अधिकारी यांनी या प्रस्तावाची माहिती ट्रस्टच्या

इतर सदस्यांना दिली असून, त्यांच्या संमतीनंतर

लवकरच अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

सर दोराबजी टाटा ट्रस्ट, आणि बाई हीराबाई

मेहली मिस्त्री यांना सर रतन टाटा ट्रस्ट,

विश्वासाचे प्रतीक आहे. चीनसारखा प्रयत्नशील आहे. तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला देशही भारतीय कंपनीसोबत भागीदारी करत आहे, ही स्वतःतच मोठी बाब मानली जात आहे.

चीनची Longi कंपनी भारतातील

प्रकल्पांसाठी लागणारे मॉड्यूल्स Inox Solar कडून खरेदी करेल. या करारांतर्गत Longi आपले तांत्रिक कौशल्य आणि जागतिक दर्जाचे मानक Inox Solar ला उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे भारतीय सोलर मॉड्युल्स जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनतील. सध्या भारत सरकार सौर उत्पादनात स्वदेशी क्षमतेला चालना देत अस्न, चीनसारख्या देशांवरील आयात अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने

टाटा ट्रस्टमधील वाद संपण्याच्या उंबरठ्यावर?

मेहली मिस्त्रींसाठी आजीवन विश्वस्तपदाची ऑफर

इन्स्टिट्युशन या तीन संस्थांमध्ये पुन्हा नियुक्त

केलं जाणार आहे. रतन टाटा यांचे निकटवर्तीय

मानले जाणारे मिस्त्री यांची पहिली नियुक्ती

२०२२ मध्ये झाली होती. त्यांचा विद्यमान तीन

वर्षांचा कार्यकाळ २८ ऑक्टोबर रोजी संपत

आहे. मात्र, टाटा ट्रस्टने या विषयावर अद्याप

टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स ही १५६ वर्षांपूर्वी

स्थापन झालेल्या टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांची

मूळ प्रवर्तक कंपनी आहे. सूत्रांच्या

माहितीनुसार, मिस्त्री आणि इतर तीन विश्वस्त

— प्रमित झवेरी, जहांगीर एच.सी. जहांगीर

आणि डेरियस खंबाटा — यांनी यापूर्वीच

यटा ट्रस्टचा टाटा सन्समध्ये तब्बल ६६

जमशेदजी टाटा नवसारी

अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.



अहमदाबादजवळील बावळा येथे एक अत्याधनिक सोलर मॉड्युल उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाची

ठरवलं होतं की भविष्यात कोणत्याही

विश्वस्ताची पुनर्नियुक्ती फक्त सर्वानुमतेच

होईल. अन्यथा त्या निर्णयाला मान्यता दिली

जाणार नाही. तथापि, मेहली मिस्त्री यांच्या

आजीवन नियुक्तीबाबत ट्रस्टमध्ये मतभेद

असल्याचं समजतं. काही सदस्य विद्यमान

अध्यक्ष नोएल टाटा यांच्या गटाशी संबंधित

असल्याचं मानलं जात आहे, तर काही रतन

टाटा यांच्या जुना विश्वासु गटाशी जोडलेले

आहेत. या वादाचं स्वरूप वाढल्यानंतर हे

प्रकरण केंद्र सरकारपर्यंत पोहोचलं होतं.

त्यानंतर नोएल टाटा आणि टाटा सन्सचे

अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी केंद्रीय गृहमंत्री

अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन

यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

वाढविण्यात येणार आहे. याशिवाय कंपनी ओडिशातील ढेंकनाल येथे आणखी एक मोठा ४.८ GW क्षमतेचा

सुरुवातीची क्षमता १.२ GW असून,

सोलर सेल आणि मॉड्यूल प्लांट उभारत आहे. या प्रकल्पांमुळे भारत सौर उत्पादन क्षेत्रात एक महत्त्वाचा जागतिक केंद्रबिंदू बनण्याच्या मार्गावर आहे.

Inox Solar ची मूळ कंपनी Inox Clean Energy लवकरच IPO (Initial Public Offering) द्वारे शेअर बाजारात उतरू शकते. हा IPO या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या भारताची सोलर मॉड्युल उत्पादन क्षमता १०० GW पेक्षा अधिक असून, सोलर सेल उत्पादन क्षमता २७ GW आहे. ती या वर्षाअखेरीस ४० GW पर्यंत पोहोचेल, अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला

सार्वजनिक सूचना

माझ्या अशील श्रीमती लक्ष्मीबेन अमतलाल पांचाळ यांच्या सचनेवरून जनतेला सचना देण्यात येत आहे की, माझ्या क्लायंटचे पती **दिवंगत श्री. अमृतलाल डी. पांचाळ,** हे **देव दर्शन इमारत क्रमांक ११**, विंग बी, एस.आर.ए. को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात बी विंग, ७ व्या मजल्यावरीत **फ्लॅट क्रमांक ७०३** चे पूर्ण मालक/वाटपधारक होते सदर सोसायटी धनजीवाडी, खोत कुवा रोड, मालाड मुंबई-४०००९७ येथे स्थित आहे व त्यांच्याकडे सोसायटीने जारी केलेल्या शेअर सर्टिफिकेट क्रमांक ११५१ अंतर्गत विभिन्न क्रमांक ३५१ ते ३५६ (दोन्ही समाविष्ट) असलेले पाच (५) पूर्णतः भरलेले शेअर्स होते. आणि माझ्या क्लायंटचे पती श्री. अमृतलाल डी. पांचाळ यांचे २७/०१/२००९ रोजी मृत्युपत्र न करता निधन झाले आणि त्यांच्या मागे तीन कायदेशीर वारस होते अर्थात १) माझे क्लायंट श्रीमती. लक्ष्मीबेन अमृतलाल पांचाळ (पत्नी), २) श्री. मनोजकमार अमृतलाल पांचाळ (पुत्र) आणि ३) श्री. अश्विन अमृतलाल पांचाळ (पुत्र), हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आणि त्तराधिकारी आहेत जे मृताच्या वैयक्तिक कायद्यानुसार (हिंदू उत्तराधिकार कायदा) त्यांच्या मालमत्तेचा आणि वरील फ्लॅर आणि शेअर्ससह मालमनेचा वारसा मिळवतात. वरील बाबी लक्षात घेता आता मार्चे क्लायंट आणि त्यांचा मुलगा वरील फ्लॅटचे संयुक्त मालक आहेत आणि प्रत्येकाकडे सदर फ्लॅटच्या जागेत ३३.३३% अविभाजित हिस्सा, हक आणि हितसंबंध आहेत.

सदर मयत स्वर्गीय श्री. अमृतलाल डी. पांचाळ किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या मालकीच्या सदनिका जागेत वारसा, विक्री, गहाणखत, भेटवस्तू, भाडेपट्टा, देवाणघेवाण, शुल्क, धारणाधिकार, ट्रस्ट, ताबा, सुविधाजमीन जोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणतेही हक, मालकी हक आणि हितसंबंध असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला याद्वारे विनंती केली जाते की त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून **१४ (चौदा) दिवसांच्या आत** माझ्या कार्यालयात खाली नमूद केलेल्या पत्त्यावर, त्यांच्या दाव्यांच्या आक्षेपांच्या समर्थनार्थ अशा कागदपत्रांच्या प्रती आणि इतर पुरावे सादर करावेत. अन्यथा असे गृहीत धरले जाईल की सदनिका जागेवर कोणताही दावा नाही.

> वकील रेश्माबान् ए. शेख घर क्रमांक ८३, लेडी फातिमा रोड,

तारीख : २५/१०/२०२५

पोईसर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७

'हमारा बजाज' ते 'अबकी बार, मोदी सरकार' जाहिरात विश्वाला दिशा देणारे मार्केटिंग दिग्गज पीयूष पांडे यांचं निधन

परिणाम

मोहिमांनी

सन्मान केला होता.

दूरदर्शनवरील

पीयूष पांडे यांनी 'मिले

गीताचीही

विविधतेतली

सुर मेरा तुम्हारा' या

निर्मिती केली होती. हे गीत

एकात्मता आणि सांस्कृतिक

सोंदर्य अधोरेखित करतं.

आजही लोक हे गाणं

'ओगिल्वी इंडिया' या

नामांकित जाहिरात कंपनीत

प्रवेश केला आणि तिथे

जवळपास चार दशके

काम

क्रिकेटपटूपासून जाहिरात

क्षेत्रातील दिग्गज बनण्याचा

त्यांचा प्रवास प्रेरणादायी

होता. इंग्रजी जाहिरातींचं

वर्चस्व असलेल्या काळात

त्यांनी भारतीय भाषांमधील

सार्वजनिक सूचना

अशील श्रीमती रेखा गुरजर गिरीशचंद अहिर यांनी

फ्लॅट क्र. बी-१०२, १ ला मजला, बी विंग

मोजमापित २८१ चौ. फूट (चटई क्षेत्रफळ) अर्थात ३३७ चौ. फूट (बिल्ट अप क्षेत्रफळ) सोसायटी

जय खोडियार को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी

लि. म्हणून ज्ञात असलेल्या पंडित दिन दयाळ नगर,

वसई रोड (पश्चिम), पालघर-४०१२०२ येथे

असलेल्या बांधकामित जमिन धारक सर्व्हे क्र. ४ए

५, ६, प्लॉट क्र. ६७, गाव नवघर, तालूका वसई,

जिल्हा पालघर येथील मालमत्ता श्री. प्रफुलकुमार मनसुखलाल गोहेल व श्रीम. संगीता प्रफुल गोहेल

यांच्याकडून विक्री करार दि. ०६.०९.२०२५

अंतर्गत सि. क्र. व्हीएसआय-६/३७१०/२०२५ अंतर्गत नोंदणीकत केला होता जो सदर फ्लॅट फ्लॅट

सर्व भार. दावे आणि मागण्यांपासून मुक्त आहे.

सदर फ्लॅटच्या कराराची साखळी म्हणजेच

१९.१२.१९८८ रोजी मेसर्स विठोबा कन्स्टक्शन्स

कंपनी (बिल्डर्स) आणि श्री. मधुकांत प्रभुदास

सोनी आणि श्री. जनक कुमार प्रभुदास सानी

(खरेदीदार) यांच्यात झालेला विक्री करार हरवला

आहे/गहाळ झाला आहे आणि तो सापडत नाही

सदर मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर

वारसा, हिस्सा, विक्री, गहाणखत, भाडेपट्टा,

धारणाधिकार, परवाना, भेटवस्तू, देवाणघेवाण

विश्वस्त, ताबा किंवा भार किंवा इतर कोणत्याही

प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असलेल्या

सर्व व्यक्तींना या सूचना प्रकाशित झाल्यापासून चौदा

(१४) दिवसांच्या आत दुकान क्रमांक बी-१/१९,

लोअर ग्राउंड फ्लोअर, टार्गेट मॉल, राज महाल

हॉटेलसमोर, चंदावरकर रोड, बोरिवली पश्चिम,

मुंबई - ४०००९२ येथे कार्यालय असलेल्या

अधोहस्ताक्षरित यांना मूळ कागदपत्रांसह लेखी

कळवणे आवश्यक आहे, असे न केल्यास, अशा

व्यक्ती किंवा व्यक्तींपैकी कोणताही दावा किंवा

दावे माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोडून

सही/-

दयाशंकर यादव.

वकील, उच्च न्यायालय

दिले आहेत असे मानले जाईल.

तारीख २५ ऑक्टोबर २०२५

केलं.

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था): भारतीय जाहिरात क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली नावांपैकी एक असलेले मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं गुरुवारी निधन झालं. त्यांच्या जाण्याने विश्वातील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. सर्जनशीलतेचा चार दशकांहन अधिक होता. त्यांच्या काळ त्यांनी भारतीय जाहिरात क्षेत्राला एक नवा चेहरा दिला. त्यांच्या कल्पकतेतून जन्माला आलेल्या अनेक जाहिराती आजही लोकांच्या योगदानाची दखल घेत मनात जिवंत आहेत. 'पद्मश्री' पुरस्काराने त्यांचा

एशियन पेंट्ससाठी त्यांनी तयार केलेला 'हर खशी में रंग लाए' हा स्लोगन आणि कॅडबरी डेअरी मिल्कचा प्रसिद्ध 'कुछ खास है' हा कॅम्पेन आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या लेखणीतून जन्मलेलं 'हमारा बजाज' हे गीत भारताच्या भावनिक 'फेविकॉल', तसेच, 'फेविक्विक', 'हच', 'वोडाफोन', 'एअरटेल' आणि 'पॉन्ड्स'सारख्या ब्रॅंड्ससाठी त्यांनी अविस्मरणीय मोहिमा राबवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१४ च्या निवडणुक प्रचार मोहिमेतील 'अबकी बार. मोदी सरकार' हा नारा त्यांच्या

आणि संस्कतीला भावना जाहिरातींचं केंद्र बनवलं.

कल्पकतेत्न केवळ ब्रँड्स नव्हे तर त्यांच्या जन्मलेल्या काही सुप्रसिद्ध मोहिमा पिढ्यांना जोडणारा संवाद घडवला. २०१६ मध्ये आजही आयकॉनिक ठरतात 'तोडो भारत सरकारने त्यांच्या

> (फेविकॉल), 'गुगली वूगली

(पॉन्ड्स), 'हर घर कुछ कहता है'

(एशियन पेंट्स), 'हर एक फ्रेंड जरुरी होता है'

(एअरटेल) 'हमारा बजाज' (बजाज) अमिताभ बच्चन

सहभागासह पोलिओ निर्मलन मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केलं होतं. त्यांच्या जाहिरातींनी केवळ प्रोडक्ट्सचं प्रमोशन केलं नाही, तर १९८२ मध्ये त्यांनी त्या भारताच्या भावनिक आणि सांस्कृतिक ओळखीचाही भाग

> पीयूष पांडे यांच्या निधनाने भारतीय जाहिरात विश्वाने आपला सर्वात कल्पक आणि हसतमुख कथाकथनकार गमावला आहे.

> > motilal oswal

सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की (१) <mark>श्री. कुणाल अतुल शाह आणि (२) श्रीमती श्वेता कुणाल शाह</mark> यांनी माझ्य लायंटना न्य विजय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नावाच्या सोसायटीच्या विष्ण महाल नावाच्य इमारतीतील सुमारे ८५४ चौरस फूट कार्पेट एरिया असलेला ५ व्या मजल्यावरील मालकीचा निवासी फ्लॅट क्रमांक ३५ विकण्यास सहमती दर्शविली आहे. (नोंदणी क्रमांक बी-६५७ असलेले) ज्याचा पत्ता ५९. विष्ण महल. डी रोड वानखेडे स्टेडियमसमोर, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० येथील मुंबई शहरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा येथील फो विभागाच्या सी.एस. क्रमांक १७३५ असलेल्या भूखंडावर महानगरपालिका ए विभागामध्ये, तसेच विभिन्न क्रमांक ६२६ ते ६३० (दोन्ही समाविष्ट) असलेल्या सदर सोसायटीचे प्रत्येकी १००/- रुपयांचे ०५ (पाच) पर्ण भरलेले शेअर्स आहे. जे २९/१०/१९९० च्या शेअर सर्टिफिकेट क्रमांक २ मध्ये समाविष्ट आहेत.

वर उल्लेख केलेल्या फ्लॅट आणि शेअर्सच्या संदर्भात विक्री, देवाणघेवाण, गहाणखत, शुल्क, भेटवस्तू, विश्वस्त, वारसा देखभाल, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार, संरक्षक हित किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असलेल सर्व व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी ते श्री. दिनेश जैन, कार्यालय क्रमांक ४१०, काकड मार्केट, चौथा मजला, ३० काळबादेवी रोड, मुंबई -४००००२ येथे कार्यालय असलेल्या अधोहस्ताक्षरित यांना १४ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कळवावे. पुराव्यासह जबाबदार पावती किंवा नोंदणीकृत ए/डी पोस्टद्वारे, अन्यथा दावा किंवा दावे. जर अशा कोणत्याही व्यक्ती/व्यक्ती असतील तर ते माफ केले गेले आणि/किंवा सोडन दिले गेले आहेत असे मानले जाईल आणि या प्रकरणात पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय विक्री/हस्तांतरण पूर्ण केले जाईल.

वकील आणि सॉलिसिटर

metsl

मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सिस्टीम्स लिमिटेड सीआयएन : L74900MH2010PLC200254

ईएल-६६, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक झोन, महापे, नवी मुंबई - ४०० ७९० महाराष्ट्र, भारत दूरव्यनी : +९१-२२-२७६१ ११ ९३ वेबसाइट : www.maestroselectronics.com **इंगेल आयडी** : cs@r

प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सर्व शेअरहोल्डर्सना पत्र

प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो गम्हाला आशा आहे की या संदेशामळे तमचे आरोग्य चांगले आणि उत्साही राहील. **मेस्टोस इलेक्टॉनिक्स ॲन्ड टेलिकम्यनिके**र

संस्टम्स लिमिटेडचे एक मील्यवान भागधारक म्हणून तुमच्या सततच्या पाठिब्याबद्दल आमरी तुमचे आभारी आहोत. संक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या २ जुलै २०२५ च्या परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसर्ड आयआरएसडी-पीओडी,पी/सीआयआर/२०२५/९७ तुसार, सर्व भागधारकांना येथे कळविण्यात येते की प्रत्यक्ष रोअसंच्या हस्तांतर त्या पुन्हा दाखल करण्यासाठी ७ जुलै २०२५ ते ६ जानेवारी २०२६ **या सहा** (०६) महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष विंा

घडण्यात येत आहे. ही सुविधा **१ एप्रिल २०१९** पूर्वी दाखल केलेल्या परंतु कागदपत्रांमध्ये/प्रक्रियेत/किंवा इतर कोणत्याही कारणामुठं ाकारल्या गेलेल्या/परत केलेल्या/उपस्थित न झालेल्या हस्तांतरण काग्रांसाठी उपलब्ध आहे. परोक्त कालावधीत योग्यरित्या दुस्स्त केलेल्या आणि पुन्हा लॉज केलेल्या सर्व हस्तांतरण विजंत्या ट्रान्सफर-कम-डीमेंट पद्धतीने प्रक्रिय . क्या जातील. म्हणजेच. शेअर्स फक्त डीमटेरियलाइज्ड स्वरूपात हस्तांतरित आणि जारी केले जातील. त्यानुसार, पात्र गुंतवणूकदारांक सक्तिक डीमेंट खाते असर्थ आवश्यक आहे आणि त्यांनी त्यांच्या पुन्ततिकारी कांत्रया, सर्व आवश्यक काग्दराताहर, योग्योर आणतेले ट्रान्सफर डीड, मृळ होआर प्रमाणस्त्र, आणि स्वांनी त्यांच्या पुन्ततिकारी विजया, सर्व आवश्यक काग्दराताहर, योग्योरचा अंग्यार आणतेले ट्रान्सफर डीड, मृळ होआर प्रमाणस्त्र, आणि इतर कोणत्याही आवश्यक कागदरत्रांसह, कंपनी आणि/किंवा **मेससं एमयूएफ**र **जटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,** कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांना दिलेल्या बेळेत, खाली दिलेल्या संपर्

मेसर्स एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सी-१०१, दूतावास २४७, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८: दूरध्वनी क्र. 🛮 +९१ ८९० ८११ ६७६७ (सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत) **इमेल आयडी** rnt.helpdesk@in.mpms.mufg.com वर ईमेल करा. बिचे परिपत्रक येथे पाहता येईल : https://www.sebi.gov.in/legal/circulars/jul-2025/ease-of-de

ent-special-window-for-re-lodgement-of-transfer-requests-of-physical-shares 94973.htm

बाळकृष्ण कमलाकर तेंडुलक बीआयणन : ०२४४८११ पत्ता : प्लॉट क्रमांक ईएल/६६, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक झोन, महापे, नवी मुंबई, ठाणे-४०० ७०१, महाराष्ट्र, भारर

मागणी सूचना

तारीख : २५ ऑक्टोबर २०२

सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की. श्रीमती शोभा प्रदीप कांबले हे फ्लॅट क्रमांक ५०४, ५ वा मजला, सी विंग, इमारत क्रमांक २, सिद्धिविनायक एसआरए को-ऑपरेटिच हाउसिंग सोसायटी लि., डॉन बॉस्को स्कूलसमोर, पंडित नल्हारराव कुलकर्णी मार्ग, बोरिवली पश्चिम मुंबई ४०० ०९१ चे मालक. हे एसआरए योजनेअंतर्गत सीटीएस क्रमांक ४३४, टी.पी.एस. बोरिवली क्रमांक ३ गाव बोरिवली, तालूका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्ह

कोणत्याही दाव्याचा, हकाचा, मालकीचा किंवा हितसंबंधाचा लेखी अहवाल आणि नोटरीकत कागदपत्रांसह, माझ्या कार्यालयात. ए. के. तिवारी ॲडव्होकेट हायकोर्ट, ऑफिस नंबर १० श्याम गार्डन सीएचएस लिमिटेड, विराट नगर, विरार (पश्चिम) गलघर-४०१ ३०३ येथे, या तारखेपासून ०७ दिवसांच्य आत कळवावा लागेल.

जर असे सर्व दावे रह झाले असतील असे मानले जाईल

जाहिर नोटीस जाहिर नोटीसीद्वारे तमाम लोकांस

कळविण्यांत येते की, माझे अशील सौ. रश्मी रमेश कोटीयन ह्यांनी सदनिका क. ए/२०४, दुसरा मजला, 'ए' विंग, क्षेत्र ४५० चौ. फुट कारपेट म्हणजेच ५४० चौ. फुट. बिल्ट अप सर्वे नं. ९, हि. नं. २, सर्वे नं. ९, हि. नं. ३, सर्वे नं 9४, हि. नं. ४, ३, न्यू धनराज पॅलेस को. ऑप. हो. सो. लि. मौजे दिवाणमान, वसई रोड (प.), ता. वसई, जि. पालघर, येणे प्रमाणे सदर सदनिका व शेअर सर्टिफिकेट त्यांच्या नावी टॉन्सफर / हस्तांतरण करणेसाठी सोसायर्ट दफ्तरी अर्ज सादर केलेली आहे. तरी सदरचे मिळकतीवर कोणाही व्यक्ति वा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार अथव हितसंबध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झालेपासून १४ (चौदा) दिवसांचे आत सर्व त्या लेखी कागदोपत्री पुराव्यासहित अध्यक्ष / सचिव. न्य धनराज पॅलेस को. ऑप हौ. सो. लि. यांचे कडे अथवा माझे ऑफिस न ०२, वसंत को. ऑप. हौ. सो. लि. मौजे दिवाणमान, विशाल नगर, वसई रोड (प.), ता वसई, जि. पालघर, (मोबाईल नंबर:-९८९०५३३९६१) येथे सादर करावीत, अन्यथ तसा कोणाचाही. कोणत्याही प्रकारचा हक्क वा अधिकार नाही व असल्यास तो सोडून देण्यात आलेला आहे असे समजून सदरहू सदनिका व शेअर सर्टिफिकेट सौ. रश्मी रमेश कोटीयन यांच्या नावी हस्तांतरीत करण्यात येईल, यांची

(अनिल एम. राजभर)

मोतीलाल ओसवाल होम फायनान्म लिमिटेड कॉपींट कार्यालय : मोतीलाल ओसवाल टॉबर, रहिमतुङ्का सवानी रोड, एसटी डेपोसमोर, प्रमादेवी, मुंबई - ४०० ईमेल :- hfquery@motilaloswal.com सीआवाएन क्रमांक :- U65923MH2013PLC248741

सीक्य्रिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (कायटा)

आणि सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ (नियम) यांच्या तरतूद अंतर्गत

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (एमओएचएफएल) चे अधिकृत अधिकारी म्हणून अधोस्वाक्षरी करणारे यांनी कायद्याच्या कलम १३ (१२) आणि नियम ३ नुसा दिलेल्या अधिकारांचा वापर करून, कायद्याच्या कलम १३ (२) अंतर्गत मागणी सूचना जारी केल्या आहेत, ज्यामध्ये खालील कर्जदारांना संबंधित सूचनांमध्ये नमूद केलेली (क्रम सदर सूचना मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत परत करण्याचे आवाहन केले आहे. अधोस्याक्षरी करणारे वाजवीपणे असे मानतात की कर्जदार मागणी सूचनांची सेवा टाळत आहेत, म्हणून नियमांनुसार सूचना चिकटबून आणि प्रकाशित करून सूचना बजावली जात आहे. मागणी सूचनांची सामग्री येथे खाली दिली आहे

अ. क्र.	कर्ज करार क्रमांक/कर्जदाराचे नाव/सह–कर्जदाराचे/सह– अर्जदाराचे नाव/जामीनदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक व थकबाकी	स्थावर मालमत्तेचे विवरण
۶	खाते क्रमांक : एलएक्सबीओआय००११६-१७००५००९८ कर्जदार : अन्मेष अरविंद चाळके सह-कर्जदार : शीतल अन्मेष चाळके	१०-१०-२०२५/ रु. ११५४९८२/-(अकरा लाख चोपन्न हजार नऊशे ब्याऍशी फक्त)	फ्लॅट ६०१, क्षेत्रफळ जाहिरात ८९१ ची.फूट, साई नित्य अपार्टमेंट सोपारा तालुका वसई ४०११०१ ठाणे महाराष्ट्र
2	खाते क्रमांक : एलएक्सएएसए००४१६–१७००२८७५६ कर्जदार : केराबा खाशाबा दोलताडे सह–कर्जदार : आत्माराम खाशाबा दोलताडे	१०-१०-२०२५/ रु. ११०३६६७.१०/- (अकरा लाख तीन हजार सहाशे सदुसष्ट व दहा पैसे मात्र)	फ्लॅट क्रमांक ३०४, ३ रा मजला डी विंग, क्षेत्रफळ जाहिरात १२५० चौ.मी., सदगुरु कृपा अपार्टमेंट सि. क्र. १६ एच. क्र. १/२ आदिवली ढोकळी ४२१ ३०१ ठाणे महाराष्ट्र
ж.	खातं क्रमांक : एलएक्सबीओआय००३१६-१७००४१४४६ आणि एलएक्सएमओएचओएफ७२२-२३०६३२५१९ कर्जदार : बिंध्याचल बिलास चौरसिया सह-कर्जदार : अनिता बिंध्याचल चौरसिया	११-१०-२०२५/ क. १,०९८,१३८/- (दहा लाख अञ्जयाणाय हजार एकशे अडतीस मात्र)	फ्लॅट क्र १०३ १ ला मजला सी बिंग, सि. क्र. ४४ एच. क्र. १बी, क्षेत्रफळ ४१.०७ ची.मी. चंडिका देवी अपार्टमेंट चंद्रपाडा नायगाव पूर्व, जिल्हा पालघर गाव चंद्रपाडा वसई जिल्हा पालघर ४०१ २०३ पालघर ठाणे महाराष्ट्र.
ъ.	खाते क्रमांक : एलएक्सव्हीआयआर००३१५-१६००१८९५२ कर्जदार : बच्चन पन्नालाल जैसवाल, सह-कर्जदार : निर्मला बच्चन जैस्वाल	१०-१०-२०२५/ रु. १०७६३५९/- (दहा लाख शहात्तर हजार तीनशे एकोणसाठ फक्त)	फ्लॅट क्रमांक १०३ पहिला मजला बी-विंग, सर्वे क्रमांक ५७, क्षेत्रफळ जाहिरात १३०० चौरस फूट, वेद भट्टा अपार्टमेंट निलेमोरगाव निलेमोर, ताल्का-चसई, जिल्हा-ठाणे, नालासोपारा पालघर वाघेश्वरी हिल्स जवळ ठाणे महाराष्ट्र-४०१ २०३.
ч.	खातं क्रमांक : एलएक्सपीएएल००३१७-१८००६७६४८ आणि एलएक्सएमओएचओएफ११२१-२२०६०४१४६ कर्जदार : सुनील कुमार विजय कुमार गुप्ता सह-कर्जदार : निलम सुनील गुप्ता	११-१०-२०२५/ रु. ९१२,०५०/- (नऊ लाख बारा हजार आणि पन्नास फक्त)	फ्लेंट क्र. १०३ बी विंग, क्षेत्र जाहिरात मीस रामधाम निवास वाकीपाडा काजू प्लॉट चंद्रपाडा जूचंद्र नायगाव जवळ चंद्रपाडा ४०१२०८ पालघर महाराष्ट्र
ε.	खाते क्रमांक : एलएक्सपीएएल००११६-१७००४८६६२ आणि एलएक्सएमओएचओएफ२२१-२२०५६६९८६ कर्जदार : गोपीनाथ गुरव सह-कर्जदार : पराग गोपीनाथ गुरव	११-१०-२०२५/ रु. ८२०,०६४/- (आठ लाख वीस हजार चौसन्ट फक्त)	फ्लॅट क्रमांक बी/२०७, क्षेत्रफळ जाहिरात ३१४ चौरस फूट, २९.१८ चौरस मीटर कार्पेट एरिया, गावठाण हाऊस ऑफ व्हिलेज लोटस पार्क वाकीपाडा चंद्रपाडा जवळ चंद्रिका देवी मंदिर नायगाव (पूर्व) जिल्हा ठाणे ० ० ४०१२०८ पालघर महाराष्ट्र
9.	खाते क्रमांक : एलएक्सएमएएच००२१६-१७००३०११४ कर्जदार : अनंत बाबू कडू सह-कर्जदार : अनिता अनंत कडू	१०-१०-२०२५/ रु. ४१८०६०/- (चार लाख	फ्लॅट क्रमांक २०५ २रा मजला विंग क्षेत्र जाहिरात ३०० चौ.फूट, सदगुरु पार्क बामणोली रोड माणगाव तालूका माणगाव जि. रायगड

अठरा हजार साठ मात्र) रायगड (महाराष्ट्र) महाराष्ट्र-४०२ १०४ कर्जदारांना याद्वारे मागणी सूचनांचे पालन करण्याची आणि त्यामध्ये आणि येथे नमूद केलेली मागणी रक्कम या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत लागू व्याज, अतिरिर व्याज, बाउन्स शुल्क, खर्च आणि देयक वसुल होईपर्यंतच्या खर्चासह भरण्याची सुचना देण्यात येत आहे. कर्जदारांनी हे लक्षात ठेवावे की एमओएचएफएल हा एक सुरक्षित कर्जदा आहे आणि कर्जदाराने घेतलेली कर्ज सुविधा ही कर्जदाराने गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेवर/मालमत्तेवर एक सुरक्षित कर्ज आहे. जर कर्जदारांनी निर्धारित बेळेत त्यांचे दायित्व पूर्ण केले नाही तर, एमओएचएफएल कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेण्याचे सर्व अधिकार वापरण्या

पात्र असेल, ज्यामध्ये विक्रीद्वारे किंवा कायद्यानुसार आणि त्याखालील नियमांनुसार उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही उपायांचा वापर करून आणि देयक मिळवणे समाविष्ट आहे परंतु इतकेच मर्यादित नाही. **एमओएचएफएलला** विक्री किंवा हस्तांतरणाचा अधिकार लागू करण्यापूर्वी सुरक्षित मालमत्तेला जोडण्याचा आणि/किंवा सील करण्याच अधिकार आहे. सरक्षित मालमत्तेच्या विक्रीनंतर, जर गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे मुल्य एमओएचएफएलला देय देयके भरण्यासाठी अपरे असेल तर, **एमओएचएफएलला** उर्वरित देयके वसूल करण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याचा अधिकार आहे. हा उपाय इतर कोणत्याही कायद्यांतर्गत **एमओएचएफएलला** उपलब्ध असलेल्या इतर सव उपायांपेक्षा अतिरिक्त आणि स्वतंत्र आहे. कर्जदाराचे लक्ष कायद्याच्या कलम १३(८) कडे आकर्षित केले आहे, उपलब्ध बेळेनुसार, सुरक्षित मालमत्ता परत मिळविण्यासाठी आणि कायद्याच्या कलम १३(१३) कडे

ज्याद्वारे कर्जदाराला एमओएचएफएलच्या पूर्व लेखी संमतीशिवाय सुरक्षित मालमत्ताची विल्हेवाट लावण्यास किंवा व्यवहार करण्यास किंवा विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा (सामान्य व्यवसायाव्यतिरिक्त) कोणत्याही सुरक्षित मालमत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंधित/प्रतिबंधित केले आहे आणि वरील बार्बीचे पालन न करणे हा कायद्याच्या कला २९ अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. मागणी सूचनेची प्रत अधोस्चाक्षरीकत्यांकडे उपलब्ध आहे आणि कर्जदार, जर त्यांना इच्छा असेल तर, सामान्य कार्यालयीन वेळेत कोणत्याही

अधिकृत अधिकार्र भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल. मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटे

सदर फ्लॅटचे गत मालक श्री. प्रदिप शांतावन कांबळे उर्फ

श्री. प्रदिप शांतावन कांबळे यांचा मृत्यू दि. २८.१२.२००२ रोजी मुंबई येथे झाला त्यांच्या मागे १. श्रीम. पुनम उल्हास गुटपागर उर्फ पुनम प्रदिप कांबळे (विवाहित मुलगी) थी. अभिजीत प्रदिप कांबळे (मुलगा) अक्षय प्रदिप कांबळे (मुलगा) ४. श्रीम. शोभा प्रदिप कांबळे (पत्नी) हे केवळ कायदेशी वारस व कायदेशीर प्रतिनिधी आहेत

जर कोणत्याही व्यक्तींना त्यांच्याविरुद्ध किंवा

आणि सदर सदनिकेचे मालकी हक सर्व भारांपासन मत्त

ए. के. तिवारी (उच्च न्यायालयाचे वकील)

सर्व संबंधितानी नोंद घ्यावी.

दिनांक : २५/१०/२०२५

सार्वजनिक सूचना

कळविण्यात येत आहे की, स्वर्गीय श्रीमती कुमुदिनी दिनानाथ मिस्त्री. श्री. अरुण दिनानाथ मिस्त्री आणि डॉ. अजित दिनानाथ मिस्त्री हे आसरा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, गोवर्धन नगर, एल बी. एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८० च्या ए-३ मधील फ्लॅट क्रमांक ००२ चे मालक होते आणि स्वर्गीय श्रीमती कुमुदिन दिनानाथ मिस्त्री यांचे १७ डिसेंबर २०१६ रोजी मृत्युपत्र न होता निधन झाले. त्यांच्या मागे त्यांचे पुत्र श्री. अरुण दिनानाथ मिस्त्री-मुलगा, डॉ. अजित दीनानाथ मिस्त्री -पुत्र, श्रीम. रेखा शशिकांत मिस्त्री- विवाहित कन्या, श्रीमती लीना अनिल पांचाळ –विवाहित कन्या व श्रीमती हेमा इंद्रवदन मिस्त्री – विवाहित हे एकमेव कायदेशीर . राहिले आहेत.

वरील नावाच्या विवाहित मुलींनी श्री. अरुण दिनानाथ मिस्त्री आणि डॉ. अजित दिनानाथ मिस्त्री यांच्या नावे एक रिलीज करार केले आहे, ज्यामुळे वरील जागेतील त्यांचे संबंधित हक, मालकी हक आणि हितसंबंध सोडले आहेत आणि त्याग केला आहे. परिणामी, श्री. अरुण दिनानाथ मिस्त्री आणि डॉ. अजित दिनानाथ मिस्त्री हे सदर सदनिकेचे पूर्ण मालक बनले आहेत आणि आता ते विकण्यास, हस्तांतरित करण्यास इच्छुक आहेत.

म्हणून, वरील मालमत्तेच्या संदर्भात कोणताही दावा, हक मालकी हक्क, व्याज, शुल्क, महाणखन, धारणाधिकार भेटवस्तु, ट्रस्ट, वारसा, वारसाहक किंवा इतर कोणत्याही वरूपाचा दावा असलेल्या सर्व व्यक्ती, कायदेशीर वारस संस्था किंवा अधिकाऱ्यांना ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या पत्याव संपूर्ण कागदोपत्री पुराव्यासह लेखी स्वरूपात ते कळवावे

जर विहित कालावधीत असा कोणताही दावा/आक्षेप प्राप्त झाला नाही, तर सदर मालमत्तेची विक्री/हस्तांतरण अशा दाव्याचा संदर्भ न घेता पूर्ण केले जाईल आणि ते माफ केले गेले आहे आणि/किंवा सोडून दिले आहे असे मानले

वकील राकेश पी. माळी दकान क्रमांक ३-ए, पानफेअर निवास, तळमजला, एस एन. रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०, महाराष्ट्र. ईमेल : kpmlegal412@gmail.com मो. : ८८९८१००६९०

एएसआय इंडस्ट्राज लाभटङ सीआयएन: L14101MH1945PLC256122 नोंदणीकृत कार्यालय: मैथान इनोवहा, ए- विंग, ७ वा मजला, कार्यालय: गणपतराव कदम मार्ग, वेबसाइट : www.asigroup.co.in ईमेल : investors@asigroup.co.in

प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल

ांतवणूकदारांना गुंतवणूक सुलभ करण्यासाठी आणि त्यांनी खरेदी केलेल्या सिक्यरिटीजमध्ये गुंतवणुकदारांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी, सेबीने त्यांच्या २ जुलै २०२५ च्या परिपत्रक क्रमांक सेबी, एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ अंतर्गत दाखल केलेल्या व १ एप्रिल २०१९ च्या अंतिम मुदतीपूर्वी दाखल केलेल्या आणि कागदपत्रांमध्ये/प्रक्रियेत/ किंवा अन्यथा कमतरतेमुळे नाकारलेल्या/परत केलेल्या/उपस्थित न केलेल्या हस्तांतरण करारांच्या पुनर्लाजीकरणासाठी ०७ **जुलै २०२५ ते ०६ जानेवारी २०२६** या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष विंडो उघडली आहे

ज्या गुंतवणूकदारांनी ३१ मार्च २०२१ ही पूर्वीची अंतिम मुदत चुकवली आहे, त्यांना या संधीचा फायदा घेण्यास प्रोत्साहित केले जाते.

या कालावधीत, हस्तांतरणासाठी पुन्हा दाखल केलेल्या सिक्युरिटीज (सूचीबद्ध कंपनी/आरटीएकडे आजपर्यंत प्रलंबित असलेल्या विनंत्यांसह) फक्त डीमॅट पद्धतीने जारी केल्या जातील. अशा हस्तांतरण-सह-डीमॅट विनंत्यांसाठी योग्य प्रक्रिया पाळली जाईल. कंपनी आणि आस्टीएने अशा विनंत्या पूर्ण

पात्र गुंतवणूकदार त्यांच्या विनंत्या आवश्यक कागदपत्रांसह कंपनी किंवा कंपनीच्या आरटीएकडे खार्ल

या संदर्भात कोणतेही प्रश्न किंवा कोणतेही स्पष्टीकरण/सहाय्य असल्यास, संबंधित गुंतवणूकदारांन कंपनी/एमयएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी संपर्क साधण्याची विनंती आहे

एएसआय इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : मॅरेथॉन इनोव्हा, सी-१०१, ए विंग, ७ वा मजला, कार्यालय गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल दरध्वनी: ८१०८११६७६७ दूरध्वनी : ०२२-४०८९६१००

एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड २४७ पार्क, एल.बी.एस. : विक्रोळी (पश्चिम) मुंबई - ४०० ०८३. टोल-फ्री क्रमांक : १८०० १०२० ८७८

मनीष काकराः कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र

<u>AUTHUM</u> ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

फोन : (०२२) ६७४७ २११७ फॅक्स : (०२२) ६७४७ २११८ ई-मेल : info@authum.con

ताबा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) नुसार) ज्याअर्थी ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एआयआयएल) (रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड

(आरसीएफएल) कडून कर्ज व्यवसायाचे १०.०५.२०२४ च्या एनसीएलटी आदेशानुसार एआयआयएल मध्ये विल झाल्यानंतर परिणामी कंपनी) चे अधिकृत अधिकारी म्हणून, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ सह वाचलेल्या कलम १३(२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर क ३०-०६-२०२५ रोजी कर्जदार नितेश शांतीलाल छेडा सह-कर्जदार मोती ॲनेक्स सारीज, वसुंधरा सारीज ॲन्ड पंकित नितंश छेडा यांना नोटीसमध्ये नमुद केलेली रक्कम रु. ५,९२,८७,०७९,७९/- (रु. पाच करोड ब्याण्णव लाख सत्याऐंशी हजार एकोणऐंशी व एकोणऐंशी पैसे मात्र) कर्ज खाते क्र. आरएचएचएलएमयूएम००००५२४७८ अंतर्गत पुढील व्याज व मूल्य यांचे प्रदान सदर सूचनेच्या स्विकृत तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे आवाहन करणारी गगणी सचना जारी केली.

कर्जदार रक्कम परत करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, कर्जदार/सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, खालील स्वाक्षरीकर्त्याने या दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सदर कायद्याच्या कलम १३(४) आणि सदर नियम ८ अंतर्गत त्यांना/तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे वर्णन केलेल्या मालमत्तेचा प्रतिकात्मव ताबा घेतला आहे

करू नये आणि मालमत्तेशी कोणताही व्यवहार केल्यास ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडल ३०-०९-२०२५ रोजी रु. ६१६५५०६२.८३/- (रुपये सहा करोड सोळा लाख पंचावन्न हजार बासप्ट व ज्यागेंशी पैसे मात्र) व त्यावरील पुढील भविष्यातील व्याज व मूल्य यांचे प्रदान करावे. कर्जदार/सह-कर्जदाराचे लक्ष वेधले जात आहे की, उपलब्ध बोळेनुसार, सुरक्षित मालमत्ता परत मिळविण्यासाठी, सदर कायद्याच्या कलम १३(८) च्य तरतदींकडे आकर्षित व्हावे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा आणि उपजिल्हा ११ वा रोड खार पश्चिम मुंबई-४०००५२ येथे असलेल्या अंधेरी तालूक्यातील वांद्रे, तालूक्यातील ५५८.५ चौरस मीटर जागेवर बांधलेल्या उपनगरीय योजना क्रमांक ७ गियरिंग सी.टी.एस. क्रमांक ई/६०९ मधील प्लॉट बेअरिंग क्रमांक १६८ वर बांधलेल्य रिजुवालिका च्या पहिल्या मजल्यावरील ७७५ चौरस फूट कापेंट एरिया असलेल्या फ्लॅट क्रमांक १०२ च्या निवास

तारीख: २३.१०.२०२५

ठिकाण : मुंबई तारीख : २४/१०/२०२५

जागेसह मालमत्तेचा सर्व भाग व भुखंड असलेली मालमत्ता

ठिकाण : मुंबई

तारीख: २२.१०.२०२५

प्राधिकत अधिकार ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटे:

ज्यपिटर इन्फोमीडिया लिमिटेड सीआचएन : L22200MH2005PLC152387

नॉदणीकृत कार्यालय : ३३६ लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रीज इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०० ०५३;

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकालांचा सारांश (रु. लाखात)							
अ. क्र.	विवरण	३०.०९.२०२५ संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	३०.०९.२०२५ रोजी संपलेले नऊ महिने अलेखापरीक्षित	३०.०९.२०२४ रोजी संपलेला तिमाही अलेखापरीक्षित			
ę	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८७.५९	240.30	84.44			
ą	करपूर्व निव्वळ नफा आणि अपवादात्मक वस्तू	(४९.८४)	१९३.२४	68.80			
40	करपूर्व आणि व पश्चात निव्वळ नफा अपवादात्मक वस्त्	(४९.८४)	१९३.२४	७८२.४०			
Х	कर पश्चात निव्वळ नफा	(40,80)	१६०.९६	५९७.१०			
ų	कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न	(40,80)	१६०.९६	५९७.१०			
Ę	प्रदानित इक्टिटी शेअर भांडवल	१००२.००	8008.00	१००२.००			
6	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव निधी (पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून)	१६०४.९०	१६०४.९०	१२८६.२८			
6	पति शेअर मळ आणि सौम्य उत्पन्न (प्रत्येकी रू. १०/-)	(e.x2)	0.90	3.37			

३०.०९.२०२५ रोजी ३०.०९.२०२४ रोजी २ करपूर्वी निव्वळ नफा (१६.३८) (३.४५) (२५.७९)

(१२.६२) (2.83) वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या तिमाही आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या तिमाही आर्थिक निकालांच्या वरील माहितीचा संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज आणि कंपनीच्या वेबसाइट wv

bseindia.com आणि www.jupiterinfomedia.com बर उपलब्ध आहे. वरील निकालांचे पुनरावलोकन लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि २४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकींमध्ये संचालक मंडळाने मंजूर केले आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निकालांवर असुधारित मत व्यक्त केले आहे. नफा आणि तोठ्याच्या विवरणपत्रात आयएनडी-एएस नियम/एएस नियमांनुसार, जे लागू असेल त्यानुसार समायोजित केलेल्या अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी.

मंडळाच्या वतीने आणि त्यांच्याकरिता अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

उमेश मोदी

फॉर्म जी करिता शुद्धिपत्रक पील-वर्क्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता स्वारस्यांची अभिव्यक्तीकरिता आमंत्रण लॉजिस्टिक्स, मॅनपावर सर्व्हिसेस आणि एफएमसीजी वस्तूंच्या घाऊक व्यापारात गुंतलेले भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळाच्या नियमन ३६ए च्या उप-नियमन (१) अंतर्गत

(कॉर्पोरेट व्यक्तींसाठी दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया) विनियमन २०१६) दि. ११.१०.२०२५ रोजी पील-चर्क्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रिझोल्युशन प्लॅन सादर करण्यासाठी स्वारस्य व्यक्त करण्याच्या आमंत्रणाबाबत अधोस्वाक्षरीकर्त्याने जारी केलेल्या पूर्वीच्या सार्वजनिक घोषणेच्या जागी, ईओआय सादर

करण्यासाठी सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल असे सुचित केले जाते : संबंधित तपशील १. कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव, पॅन आणि सीआयएन/ पील-वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड

	deiderat marantité :	44 . AAFCFOSTSK
		सीआयएन : U74990MH2010PTC207510
۶.	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता	नोंदणीकृत कार्यालय : १ ला आणि २ रा मजला, कागलवाला हाऊस, प्लॉट क्रमांक १७५, सीएसटी रोड, कलिना, बांद्रे कुर्ला, सांताक्रूझ पूर्व मुंबई शहर महाराष्ट्र ४०० ०९८.
з.	वेबसाइटचे युआरएल	कोणतीही सक्रिय वेबसाइट अस्तित्वात नाही.
٧.	बहुतेक स्थिर मालमत्ता जिथे आहेत त्या ठिकाणाचा तपशील	निलंबित संचालकांनी आरपीला कोणतीही स्थिर मालमत्ता उपलब्ध करून दिली नाही.
ч.	मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता	लागू नाही
ε.	गेल्या आर्थिक वर्षात विकल्या गेलेल्या मुख्य उत्पादनांचे/सेवांचे प्रमाण आणि मुल्य	आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील उलाढाल : २४,२९,८६,२३८/-
19.	कर्मचारी/कामगारांची संख्या	श्न्य
۷.	दोन वर्षांच्या शेवटच्या उपलब्ध आर्थिक विवरणांसह (शेंड्यूलसह), कर्जदारांच्या याद्या यासह अधिक तपशील यूआरएल वर उपलब्ध आहेत	उपलब्ध कागदपत्रे cirp.peelworks@gmail.com व ईमेल पाठवृन मिळवता येतील.
٩.	संहितेच्या कलम २५(२)(एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांची पात्रता वर उपलब्ध आहे	संभाव्य निराकरण अर्जदाराच्या पात्रता निकथांवरील आरपीला cirp.peelworks@gmail.com या ईमेलद्वां मिळू शकते.
१०.	स्वारस्य व्यक्त करण्याची अंतिम तारीख	१०.११.२०२५
११.	संभाव्य निराकरण अर्जदारांची तात्पुरती यादी जारी करण्याची तारीख	२०.११.२०२५
१२.	तात्पुरत्या यादीवर आक्षेप सादर करण्याची शेवटची तारीख	२५.११.२०२५
१ ३.	संभाव्य निराकरण अर्जदारांची अंतिम यादी जारी करण्याची तारीख	08.82.2024
१४.	संभाव्य निराकरण अर्जदारांना माहिती ज्ञापन, मूल्यांकन मॅट्रिक्स आणि निराकरण योजनांसाठी विनंती जारी करण्याची तारीख	०९.१२.२०२५
१५.	रिझोल्यूशन प्लॅन सादर करण्याची शेवटची तारीख	०८.०१.२०२६
१६.	स्वारस्य व्यक्त करण्यासाठी ईमेल आयडीवर प्रक्रिया करा	cirp.peelworks@gmail.com रिझोल्युशन प्रोफेशनलच्या नोंदणीकृत पत्यावर सादर करायर भौतिक – जी३/२ दुसरा मजला, मालवीय नगर नवी दिल्ली-११० ०१७.
१७.	कॉर्पोरेट कर्जदाराच्या एमएसएमई म्हणून नोंदणी स्थितीचे तपशील	एमएच१८ई०१३४३८२

वर नमूद केल्याप्रमाणे वेळेची मर्यादा सीओसीद्वारे बदलण्याच्या आणि कॉर्पोरेट कर्जदाराच्या सीआयआरपी पूर्ण करण वेळेत वाढ करण्याच्या अधीन राहतील.

तारीखाः २४.१०.२०२५

ठिकाण : नवी दिल्ली

मोहम्मद खालिद (ठराव विशेषज्ञ)

पील-वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड

आयबीबीआय नोंदणीकरण : आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन०१२८९/२०२४-२०२५/१४४१७

करण्यासाठी विशेष विंडोची सूचना

करण्यासाठी लक्ष केंद्रित पथके तयार केली आहेत

कंपनी सचिव रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंट

ई-मेल : rnt.helpdesk@in.mpms.mufg.com

इंमेल : investors@asigroup.co.in एएसआय इंडस्ट्रीज लिमिटेडसार्ट

नोंदणीकृत कार्यालय : ७०७, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जरनल रोड, नरिमन पॉईंट, मुंबई - २१